

हिन्दुस्तानी एकेडेमी, पुस्तकालय  
इलाहाबाद

वर्ग संख्या..... ८११.४२

पुस्तक संख्या..... गौरी।१

क्रम संख्या..... १४२५

Date of Receipt

3.11.27